

November 02, 2020

BSE Limited,  
Corporate Relationship Department  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400 001

Scrip Code: **530145**

Dear Sir/Madam,

**Subject: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s), and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement of Un-audited Financial Results of the Company for the First Quarter ended on June 30, 2020 published today i.e. Monday, November 02, 2020 in the following newspapers:

1. Business Standard (All edition) - English language
2. Mumbai Lakshdeep (Mumbai edition) - Marathi language

This is for your information and record.

Thanking you,  
Yours truly,

**FOR KISAN MOULDINGS LIMITED**

  
.....  
**SANJEEV AGGARWAL**  
**CHAIRMAN & MANAGING DIRECTOR**  
**(DIN: 00064076)**



Encl.: As above



**KISAN MOULDINGS LIMITED**  
 CIN NO. L17120MH1989PLC054305  
 Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank, Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.  
 Website :- [www.kisangroup.com](http://www.kisangroup.com), Mail id :- [cs.kisan@kisangroup.com](mailto:cs.kisan@kisangroup.com), Telephone No. 022-42009100/9200  
**Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020** (Rs. in Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone		Year Ended		Consolidated			
		Quarter Ended		Quarter Ended		Quarter Ended		Quarter Ended	
		30-Jun-20 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-19 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-20 Unaudited	31-Mar-20 Audited	30-Jun-19 Unaudited	31-Mar-20 Audited
1	Total Income	2,894.03	3,355.84	7,621.73	25,469.42	2,893.73	3,335.54	7,621.73	25,473.98
2	Profit / (Loss) (before tax and Exceptional items)	(881.33)	(2,838.19)	(976.86)	(5,664.35)	(883.29)	(2,841.41)	(976.89)	(5,664.96)
3	Profit / (Loss) after tax	(858.06)	(2,029.02)	(592.03)	(4,208.71)	(860.02)	(2,032.21)	(592.06)	(4,209.29)
4	Total Comprehensive Income/(Loss)	(859.16)	(2,012.56)	(600.70)	(4,177.85)	(861.12)	(2,015.74)	(600.73)	(4,178.43)
5	Paid-up equity share capital of Rs 10 each	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31
6	Reserves excluding revaluation reserves (As per balance sheet of previous accounting year)				8,865.27				8,909.98
7	Earning per equity share (EPS) (in Rs) (Not annualised for quarters) - Basic & Diluted	(2.53)	(5.99)	(1.75)	(12.43)	(2.54)	(6.00)	(1.75)	(12.43)

Notes :-  
 1 The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 31st October, 2020.  
 2 There is an extract of the detailed format of Quarter ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended Unaudited Financial results are available on the Stock Exchange website ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) as well as on Company's Website ([www.kisangroup.com](http://www.kisangroup.com)).  
 For Kisan Mouldings Ltd, Sd/- Sanjeev Aggarwal Chairman & Managing Director DIN : 00064076  
 Place : Mumbai Date : October 31, 2020

**Balaji Telefilms Limited**  
 Regd. Office: C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.  
 CIN: L99999MH1994PLC082802 Tel No: +91-022-40698000 Fax No: +91-022-40698181  
 Website: [www.balajitelefilms.com](http://www.balajitelefilms.com) Email-id: [investor@balajitelefilms.com](mailto:investor@balajitelefilms.com)

**Notice**  
 Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, November 09, 2020, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") as per the notification issued by Ministry of Corporate Affairs dated September 28, 2020, inter alia, to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2020.  
 The Notice is available on the website of the Company at [www.balajitelefilms.com](http://www.balajitelefilms.com) and may also be accessed on the website of BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd at [www.nseindia.com](http://www.nseindia.com).  
 Further in compliance with Company's "Code of Internal Procedures and Conduct for Regulating, Monitoring and Reporting of Trading by Designated Persons" the trading window for dealing in securities/shares of the Company is closed from October 01, 2020 and will open 48 hours after declaration of the financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.  
 For Balaji Telefilms Limited  
 Date: November 01, 2020 Sd/-  
 Place: Mumbai Simmi Singh Bisht  
 Group Head Secretarial

**VC AUCTIONEERS**  
**Plant For Sale**  
 Imported Conveyorized Annealing & Decarburizing Furnace Plant  
 Working condition old used plant in Satara, Maharashtra.  
 Make : M/s Biotechno S.P.A. (Italy)  
 Capacity : 1.5 T/hour.  
 For more details & inspection contact  
**Vijay Chitnis @ 9527325187**  
[www.vcauctioneers.com](http://www.vcauctioneers.com)

**IFB AGRO INDUSTRIES LIMITED**  
 Regd. Office: Plot No.IND -5, Sector-I, East Kolkata Township, Kolkata 700107  
 E-mail : [compliance@ifbagro.com](mailto:compliance@ifbagro.com)  
 Website : [www.ifbagro.in](http://www.ifbagro.in), Ph : 033 3984 9652  
 CIN : L01409WB1982PLC034590

**STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2020** (₹ in lacs)

Particulars	Three months ended			Six months ended			Year ended 31 March 2020 (Audited)
	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
1 Revenue from operations	45210.01	20967.75	53513.62	66177.76	98076.08	191146.19	
2 Profit/(Loss) before tax	1934.96	(184.91)	1732.92	1750.05	2113.74	1678.61	
3 Profit/(Loss) for the period	1667.52	(170.28)	1422.23	1497.24	1727.02	2220.56	
4 Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1938.19	42.15	1231.73	1980.34	1171.99	1174.07	
5 Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	936.71	936.71	936.71	936.71	936.71	936.71	
6 Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) Basic & Diluted	17.80	(1.82)	15.18	15.98	18.43	23.71	

Notes:  
 The above is an extract of the detailed format of consolidated unaudited three months and six months ended financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website [www.ifbagro.in](http://www.ifbagro.in)

**STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS AND SIX MONTHS ENDED 30 SEPTEMBER 2020** (₹ in lacs)

Particulars	Three months ended			Six months ended			Year ended 31 March 2020 (Audited)
	30 September 2020	30 June 2020	30 September 2019	30 September 2020	30 September 2019		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited		
1 Revenue from operations	45029.16	20755.70	52841.61	65784.86	96738.85	188841.83	
2 Profit/(Loss) before tax	1960.69	(157.28)	1803.41	1754.70	2170.11	1804.75	
3 Profit/(Loss) for the period	1693.25	(142.65)	1444.01	1550.60	1783.39	2346.70	
4 Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1959.69	68.45	1254.11	2028.14	1227.94	1307.94	
5 Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	936.71	936.71	936.71	936.71	936.71	936.71	
6 Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) Basic & Diluted	18.08	(1.52)	15.42	16.56	19.04	25.05	

Notes:  
 The above is an extract of the detailed format of standalone unaudited three and six months ended financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and also on the Company's website [www.ifbagro.in](http://www.ifbagro.in)  
 By order of the Board  
 A.K. Banerjee  
 Vice Chairman & Managing Director  
 DIN. 00336225  
 Place : Kolkata Dated : 31 October, 2020

**RUSHIL DECOR LIMITED**  
 Regd. Office: S. No.125, Near Kalyanpura Patia, Vill. Itla, Gandhinagar Mansa Road, Tal. Kalol, Dist. Gandhinagar -382845, Gujarat, India  
 Corporate Office: Rushil House, Near Neelkanth Green Bungalow, Off. Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380058, Gujarat, India.  
 Ph: +91-079-61400400 Fax : +91-079-61400401  
 E-mail : [ipo@rushil.com](mailto:ipo@rushil.com) Website : [www.rushil.com](http://www.rushil.com)  
 CIN : L25209GJ1993PLC019532

**Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2020** (₹ in Lacs)

Particulars	Quarter ended 30.09.2020 (Unaudited)	Half Year ended 30.09.2020 (Unaudited)	Quarter ended 30.09.2019 (Unaudited)
	Total income from operations	9509.43	14416.39
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	804.58	435.01	655.96
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	804.58	435.01	655.96
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	681.86	319.76	908.41
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	690.80	337.64	908.05
Equity Share Capital	1493.13	1493.13	1493.13
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	21346.90	21346.90	19099.04
Earnings Per Share (of ₹10/- each) (Not Annualised)			
1. Basic :	4.57	2.14	6.08
2. Diluted :	4.57	2.14	6.08

Note:  
 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and also on the company's website [www.rushil.com](http://www.rushil.com)  
 For, Rushil Décor Limited  
 Krupeshbhai G. Thakkar  
 Managing Director  
 DIN:01059666  
 Place: Ahmedabad Date: 31<sup>st</sup> October, 2020

**VIR LAMINATE** **VIR MDF**

This is only an advertisement for information purposes and not for publication, distribution or release directly or indirectly outside India. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated September 21, 2020 read with the addendum-cum-corrigendum dated October 01, 2020 (the "Letter of Offer" or the "LoF") filed with stock exchanges namely BSE Limited ("BSE"), The Calcutta Stock Exchange Limited ("CSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") and together with BSE and CSE, "Stock Exchanges" and Securities Exchange Board of India ("SEBI").

# EIH Limited

A MEMBER OF THE OBEROI GROUP

## EIH LIMITED

EIH Limited (our "Company") was incorporated as "The East India Hotels Limited" on May 26, 1949, at Kolkata, as a public limited company under the Companies Act, 1913. The name of our Company was changed to "EIH Limited" with effect from November 1, 1996. For details of changes in our name and the registered office of our Company, see "History and Other Corporate Matters" on page 85 of the Letter of Offer.

Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata 700 001, West Bengal, India; Telephone: +91 33 4000 2200  
 Corporate Office: 7 Sharn Nath Marg, Delhi 110 054, India; Telephone: +91 11 2389 0505  
 Contact Person: S.N. Sridhar, Company Secretary and Compliance Officer; E-mail: [isdho@oberoigroup.com](mailto:isdho@oberoigroup.com); Website: [www.eihltd.com](http://www.eihltd.com)  
 Corporate Identity Number: L55101WB1949PLC017981

**PROMOTERS OF OUR COMPANY: PRITHVI RAJ SINGH OBEROI, SHIB SANKER MUKHERJI, VIKRAMJIT SINGH OBEROI, ARJUN SINGH OBEROI, DEEPAK MADHOK, ARAVALI POLYMERS LLP, BOMBAY PLAZA PRIVATE LIMITED, OBEROI BUILDINGS AND INVESTMENTS PRIVATE LIMITED, OBEROI HOLDINGS PRIVATE LIMITED, OBEROI HOTELS PRIVATE LIMITED, OBEROI INVESTMENTS PRIVATE LIMITED, OBEROI LEASING AND FINANCE COMPANY PRIVATE LIMITED, OBEROI PLAZA PRIVATE LIMITED AND OBEROI PROPERTIES PRIVATE LIMITED**

**FOR PRIVATE CIRCULATION TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF EIH LIMITED**

ISSUE OF 53,794,768 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH OF OUR COMPANY (THE "RIGHTS EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ 65 PER RIGHTS EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 63 PER RIGHTS EQUITY SHARE) OF OUR COMPANY FOR AN AMOUNT AGGREGATING TO ₹ 3,496,659,920 ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF 8 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 85 FULLY PAID-UP EQUITY SHARE(S) HELD BY THE EXISTING ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON SEPTEMBER 23, 2020 (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 119 OF THE LETTER OF OFFER.

## BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of EIH Limited thanks all investors for their response to the Issue, which opened for subscription on Tuesday, September 29, 2020 and closed on Tuesday, October 13, 2020 and the last date for market registration for which was on Thursday, October 8, 2020. The total number of Applications (including ASBA Applications for Rights Equity Shares and 7,745 applications for 23,81,368 Rights Equity Shares through R-WAP) received were 13,976 for 86,251,982 Equity Shares which includes Applications for subscriptions to additional Equity Shares. 447 Applications for 1,45,847 Rights Equity Shares were rejected for technical reasons as disclosed in the Letter of Offer. The total number of valid Applications received were 13,529 Applications for 86,106,135 Rights Equity Shares, which was 160.06% of the number of Rights Equity Shares Allotted under the Issue.

The Basis of Allotment was finalised on October 19, 2020, in consultation with BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange, the Lead Manager and the Registrar to the Issue. The Rights Issue Committee of the Board of Directors of the Company, held on October 20, 2020, allotted 53,794,768 Equity Shares to successful applicants in terms of the Letter of Offer and the Basis of Allotment. All valid Applications (including R-WAP Applications) have been considered for allotment. The break-up of Applications (including R-WAP Applications) is given below.

1. Information regarding the total applications received (i.e. Applications received through both ASBA process and R-WAP facility)

Category	Application Received		Rights Equity Shares Applied for		Rights Equity Shares Allotted	
	Number	%	Number	Value (₹)	Number	Value (₹)
Eligible Equity Shareholders	13,700	98.03	85,367,634	5,548,896,147	98.97	53,104,120
Renouncees	276	1.97	884,348	57,482,620	1.03	690,648
<b>Total</b>	<b>13,976</b>	<b>100.00</b>	<b>86,251,982</b>	<b>5,606,378,767</b>	<b>100.00</b>	<b>53,794,768</b>

2. Basis of Allotment

Category	No. of valid Applications received	No. of Rights Equity Shares Applied for through valid applications	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against Rights Entitlements (A)	No. of Rights Equity Shares accepted and Allotted against additional Rights Equity Shares applied for (B)	Total Rights Equity Shares Allotted (A+B)
Eligible Equity Shareholders	13,253	85,222,037	47,745,596	5,358,524	53,104,120
Renouncees	276	884,098	690,648	0	690,648
<b>Total</b>	<b>13,529</b>	<b>86,106,135</b>	<b>48,436,244</b>	<b>5,358,524</b>	<b>53,794,768</b>

**Intimation for Allotment/refund/rejections:** The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors has been completed on October 21, 2020. The instructions to (i) ICICI Bank Limited ("Banker to the Issue") for processing refund through NACH/NEFT/RTGS/direct credit for Application made using R-WAP facility was given on October 20, 2020 and (ii) SCBSs for unblocking of funds in case of ASBA applicants were given on October 19, 2020.

The listing applications were filed with BSE, NSE and CSE on October 20, 2020 and subsequently the listing approvals were received on October 20, 2020 from BSE, on October 21, 2020 from NSE and on October 31, 2020 from CSE. The credit of Rights Equity Shares in dematerialised form to respective demat accounts of Allottees was completed on October 23, 2020. The Rights Equity Shares allotted to resident Eligible Equity Shareholders holding Equity Shares in physical form and who have not provided details of their respective demat accounts, as well as the Rights Equity Shares allotted to applicants whose demat account is inactive or who has provided invalid demat account details, have been credited to the demat suspense account, in accordance with the terms of Letter of Offer. Such Eligible Equity Shareholders are required to send, among other details of their demat account to our Company or the Registrars within six (6) months from the Allotment, to get the Rights Equity Shares transferred in their demat account. In case non-receipt of demat account, our Company shall conduct a sale of such Rights Equity Shares lying in the demat suspense account on the floor of the Stock Exchanges at the prevailing market price and remit the proceeds of such sale (net of brokerage, applicable taxes and administrative and incidental charges) to the bank account mentioned by the resident Eligible Equity Shareholders in their respective Application forms and the form for which the application payment was made. For further details, please refer to "Terms of the Issue - Credit of Rights Entitlements in demat accounts of Eligible Equity Shareholders" on page 120 of the Letter of Offer. Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, NSE and CSE, the Rights Equity Shares Allotted in the Issue shall commence trading on BSE and NSE with effect from October 27, 2020 and on CSE with effect from November 2, 2020 and shall be traded under the same ISIN INE 230A01023 as the existing Equity Shares. In accordance with SEBI circular dated January 22, 2020 the request for extinguishment of rights entitlement has been sent to NSDL & CDSL on October 20, 2020.

**INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE RIGHTS EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALIZED FORM.**

**DISCLAIMER CLAUSE OF SEBI:** It is to be distinctly understood that submission of the LoF to SEBI should not in any way be deemed or construed that SEBI has cleared or approved the LoF. The Investors are advised to refer to the full text of the "Disclaimer clause of SEBI" beginning on page no. 110 of the LoF.

**DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE):** It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer clause of the BSE Limited" beginning on page 113 of the LoF.

**DISCLAIMER CLAUSE OF NSE:** It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer clause of NSE" beginning on page 114 of the LoF.

**DISCLAIMER CLAUSE OF CSE:** It is to be distinctly understood that the permission given by CSE should not, in any way be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by CSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer clause of the CSE" beginning on page 114 of the LoF.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 <b>AMBIT CAPITAL PRIVATE LIMITED</b> Ambit House, 449, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013, Maharashtra, India Telephone: +91 22 6623 3000 E-mail: <a href="mailto:sih.rights@ambit.co">sih.rights@ambit.co</a> Website: <a href="http://www.ambit.co">www.ambit.co</a> Investor Grievance E-mail: <a href="mailto:investorgrievance.acpl@ambit.co">investorgrievance.acpl@ambit.co</a> Contact Person: Miraj Sampat SEBI Registration No: INM000012379	 <b>KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED</b> (formerly known as "Kavya Fintech Private Limited") Selenium, Tower B, Plot No- 31 and 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddi - 500 032, Telangana, India. Telephone: +91 40 6716 2222 Toll Free Number: 18004258998, 18003454001 Email: <a href="mailto:sih.ltd.rights@kfintech.com">sih.ltd.rights@kfintech.com</a> Investor Grievance E-mail: <a href="mailto:ejnward.ris@kfintech.com">ejnward.ris@kfintech.com</a> Website: <a href="http://www.kfintech.com">www.kfintech.com</a> Contact Person: M. Murali Krishna SEBI Registration No: INR000002221	Mr. S.N. Sridhar <b>EIH LIMITED</b> Registered Office: 4 Mangoe Lane, Kolkata 700 001, West Bengal, India; Telephone: +91 33 4000 2200 Corporate Office: 7 Sharn Nath Marg, Delhi 110 054, India; Telephone: +91 11 2389 0505 E-Mail: <a href="mailto:isdho@oberoigroup.com">isdho@oberoigroup.com</a>

Investors may contact the Registrar or our Company Secretary and Compliance Officer for any pre-issue or post-issue related matter. All grievances relating to the ASBA process or R-WAP process may be addressed to the Registrar, with a copy to the SCBSs (in case of ASBA process), giving full details such as name, address of the Applicant, contact number(s), e-mail address of the sole/first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked (in case of ASBA process) or amount debited (in case of R-WAP process), ASBA Account number and the Designated Branch of the SCBSs where the Application Form or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement slip (in case of ASBA process), and copy of the e-acknowledgement (in case of R-WAP process).

**THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.**

On behalf of Board of Directors  
 For EIH Ltd  
 Sd/-  
 SN Sridhar  
 Company Secretary and Compliance Officer  
 Place: Delhi Date : October 31, 2020

The LoF is available on the website of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com), Calcutta Stock Exchange Limited at [www.cse-india.com](http://www.cse-india.com) and BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of Lead Manager to the Issue i.e. Ambit Capital Private Limited at [www.ambit.co](http://www.ambit.co) and on the R-WAP. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see section titled "Risk Factors" beginning on page 19 of the LoF.

The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act or any state securities laws in the United States, and may not be offered, sold, resold or otherwise transferred within the United States, except in a transaction exempt from the registration requirements of the US Securities Act. Accordingly, the Rights Entitlements and Rights Equity Shares were offered and sold in "offshore transactions" outside the United States in compliance with Regulation S under the US Securities Act to existing shareholders located in jurisdictions where such offer and sale of the Rights Equity Shares and/ or Rights Entitlements is permitted under laws of such jurisdiction.



## केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोप

नवी दिल्ली दि. १ (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थ मंत्रालयात बदली करण्यात आल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेणारे माजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर गर्ग यांची अर्थ मंत्रालयातून ऊर्जा मंत्रालयात बदली करण्यात आली होती. स्वेच्छा निवृत्तीनंतर पहिल्यादाच मौन सोडत गर्ग यांनी सीतारामन यांच्यावर बदली केल्याचा आरोप केला आहे. गर्ग यांनी लिहिलेल्या ब्लाॅगमध्ये हा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर सुभाष चंद्र गर्ग हे केंद्रीय अर्थ सचिव होते. मोदी सरकारच्या पहिल्या कालावधी अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. त्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळात काम करण्यास नकार दिला. त्यामुळे अर्थमंत्री पदाची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली होती. यासंदर्भात गर्ग यांनी म्हटलं आहे की, सीतारामन यांच्या मनात माज्याबद्दल काही पूर्वग्रहित कल्पना असल्यानं त्यांच्याशी चांगले संबंध नव्हते. त्यांना माज्यावर फारसा विश्वास नव्हता. त्याचबरोबर माज्यासोबत काम करतानाही त्यांना व्यवस्थित वाटतं

## राजस्थानात गुज्जर आंदोलन पुन्हा पेटणार?; सात जिल्ह्यात एनएसए लागू, इंटरनेट बंद

राजस्थाना, दि. १ (प्रतिनिधी) : राजस्थानामध्ये आरक्षणारूढ गुज्जर आंदोलन पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. १ नोव्हेंबरपासून गुज्जर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सावधगिरी घेण्यास आधीच सावधगिरी म्हणून सात जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. राजस्थानमधील गुज्जर समाजाकडून मागील काही वर्षांपासून आरक्षणाची मागणी केली जात आहे. यासाठी गुज्जर समाजाने अनेक वेळा रस्त्यावर उतरत आक्रमकपणे आंदोलनही केली आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गुज्जर समाज पुन्हा एकदा उद्यापासून आंदोलनाची हाक दिली आहे. मागील अनेकवेळा ही आंदोलन हिंसक झाली होती. त्यामुळे यावेळी सरकारनं आधीच सावधगिरी म्हणून सात जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. भरतपूर, धोलपूर, सर्वाई, माधोपूर, दौसा, टोक, बुंदी आणि झालावाड या जिल्ह्यांत एनएसए कायदा लागू करण्यात आला आहे. तर करीली, भरतपूर, जयपूर आणि सर्वाई माधोपूर या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये बंदोबस्त वाढण्यात आला असून, अतिरिक्त पोलीस दलाच्या तुकड्याही मागण्यात आल्या आहेत. गुज्जर आरक्षण संघर्ष समितीचे नेते विजय बैसला म्हणाले, '१ नोव्हेंबरपासून पिल्लूपासून आंदोलन सुरू होणार आहे. सरकारनं मागील दोन वर्षात समाजाच्या मागण्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आता आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही,' असं बैसला म्हणाले.

## भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा

नवी दिल्ली दि. १ (प्रतिनिधी) : कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी रात्री भाजपच्या तीन नेत्यांची हत्या करण्यात आली त्यामागे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी सांगितले. ज्या व्यक्तींना संरक्षण देण्यात आले आहे त्यांनी सुरक्षेविना कोठेही फिरू नये, असे आवाहनही विजयकुमार यांनी केले आहे.

जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिर्गोष्टी सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे. यावेळी योगींनी सांगितले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्माचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे. दरम्यान, धर्मातरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही नही गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह


## आता जर सुधारला नाहीतर 'राम नाम सत्य..' - योगी आदित्यनाथ

जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिर्गोष्टी सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे. यावेळी योगींनी सांगितले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्माचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे. दरम्यान, धर्मातरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही नही गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह

जिहादला रोखण्यासाठी कायदा तयार करणार आहे. मी त्या लोकांना इशार देत आहे जे आपली ओळख लपवतात व आमच्या बहिर्गोष्टी सन्मानाशी खेळतात, जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार आहे. यावेळी योगींनी सांगितले की, आम्ही ऑपरेशन शक्ती राबवत आहोत. ऑपरेशन शक्तीचा हाच उद्देश आहे की कोणत्याही परिस्थितीत आम्ही महिलांची सुरक्षा करणार आहोत. त्यांच्या सन्माचे रक्षण करणार आहोत. न्यायालयाचे आदेशाचे देखील पालन होणार व महिलांचा सन्मान देखील होणार आहे. दरम्यान, धर्मातरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही. धर्म परिवर्तन नाही नही गेले पाहिजे. याला मान्यता मिळाली नाही पाहिजे. यासाठी सरकार देखील निर्णय घेत आहे की, लव्ह जिहादला कठोरपणे रोखण्याचं काम केले जावे. सरकार लव्ह

## रशियात 'अल्लाह अकबर' घोषणा देत अल्पवयीन मुलाचा चाकू हल्ला; पोलिसांच्या गोळीबारात ठार

रशियात, दि. १ (प्रतिनिधी) : रशियाच्या मुस्लिमबहुल भागात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलानं 'अल्लाह अकबर' अशा घोषणा देत पोलीस अधिकाऱ्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोलिसांनी इशारा दिल्यानंतर स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. या तरुणाने कुकूमोर भागातील पोलीस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्नही केला. डेली मेलच्या वृत्तानुसार, हल्लेखोर तरुणाचं नाव दिलेलं अंतोपेव असं आहे. रशियाच्या तपास एजन्सीने सांगितले की, आम्ही या प्रकाराला दहशतवादी घटना मानून तपास करीत आहोत. त्यामुळे याप्रकरणी गुन्हेगारी खटला दाखल करण्यात आला आहे. रशियाची वृत्तसंस्था इंटरफॅक्सने म्हटलं की, हा हल्लेखोर 'अल्लाह अकबर' अशा घोषणा देत होता. त्याने पोलिसांवर हल्ला करताना त्यांना काफिर संबोधले होते. ही घटना मुस्लिम बहुल टारस्तान येथे घडली. तपास अधिकाऱ्यांनी म्हटलं की, पोलीस इमारतीला आग लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला पकडताना एका पोलिसावर त्याने चाकू हल्ला केला. तो म्हणत होता की, मी तुम्हाला सर्वांना मारण्यासाठी आलो आहे. त्याने पोलीस अधिकाऱ्यावर तीन वेळा चाकूने वार केला.



### किसान मोल्डिंगज लिमिटेड

CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, एचडीएफसी बँकेजवळ, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ ई-मेल: cs.kisan@kisangroup.com वेबसाईट: www.kisangroup.com, दूर.क्र.: ०२२-४२००९१००/९२००

**३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**

(क्र. साखळत)

अ. क्र.	संश्लेषण	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३० जून, २०	३१ मार्च, २०	३० जून, २०	३१ मार्च, २०
		अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत
१.	एकूण उत्पन्न	२८९४.०३	३३५५.८४	७६२९.७३	२५४६९.४२
२.	कर व अत्यादायक बाबपुन नफा/(तोटा)	(८८१.३३)	(२३८.९१)	(९७६.८६)	(५६६४.३२)
३.	करानंतर नफा/(तोटा)	(८५८.०६)	(२०२८.०२)	(५९२.०३)	(४०८०.७५)
४.	एकूण सर्व्हीस उत्पन्न/(तोटा)	(९९५.९६)	(२०१२.५६)	(६००.७०)	(४९७८.४३)
५.	भरणा केलेले सामान्य भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/-)	३३८६.३५	३३८६.३५	३३८६.३५	३३८६.३५
६.	पुनर्मुल्यांकित राखीव वाळू राखीव (मागील वर्षाचा ताळेबंद पत्राकडून)	-	-	-	-
७.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.) (तिमाहीकरिता यापिकीकृत नाही)	(२.५३)	(५.९९)	(९.७५)	(१२.४३)

टिप : १. वरील वित्तीय अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विचार करण्यात आले आणि ३१ ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.  
२. सैबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीच्या [www.kisangroup.com](http://www.kisangroup.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

किसान मोल्डिंगज लिमिटेडकरिता सही / - संजीव अग्रवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएस:००६४०६)

डिजाइन: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०

**बे available on SEBI's website at (www.sebi.gov.in)**

**IX. OTHER INFORMATION**

- The Acquirer and the PACs accept full responsibility for the information contained in the PA and this DPS and also for the obligations of the Acquirer and the PACs laid down in SEBI (SAST) Regulations and subsequent amendments made thereof.
- The PA and this DPS would also be available on SEBI's Website at ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)).
- The Acquirer has appointed Keynote Financial Services Limited as the Manager to the Offer in terms of regulation 12 of the SEBI (SAST) Regulations and MAS Services Limited as Registrar to the Open Offer. The contact details are as mentioned below:

MANAGER TO THE OFFER	REGISTRAR TO THE OFFER
<b>Keynote Financial Services Limited</b> (formerly Keynote Corporate Services Limited) The Ruby, 9th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400028 Tel: +91-22- 6826 6000-3 / 90968 50306 Fax: +91-22- 6826 6088 E-mail: mbd@keynoteindia.net Contact Person: Ms. Pooja Sanghvi/ Mr. Akhil Mohod Website: www.keynoteindia.net SEBI Registration No.: INM 000003606 CIN: L67120MH1993PLC072407	<b>MAS Services Limited</b> T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase - II, New Delhi - 110 020 Tel: 011 - 2638 7281, 82 & 83 Fax: 011 - 2638 7384 E-mail: info@masserv.com Contact Person: Mr. S. K. Mangla Website: www.masserv.com SEBI Registration No.: INR 00000049 CIN: U74899DL1973PLC006950

For and on behalf of Algotquant Financials LLP (Acquirer)

Sd/- Dhruv Gupta  
Designated Partner/ PAC1  
Date: October 30, 2020  
Place: Delhi

\*The Identified Date is only for the purpose of determining the Public Equity Shareholders as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the Public Equity Shareholders of the Target Company (registered or unregistered, except the Acquirer, PACs and the promoter, promoter group of the Target Company) are eligible to participate in this Offer at any time prior to the closure of this Offer.


**VIII. PROCEDURE FOR TENDERING THE EQUITY SHARES (INCLUDING IN CASE OF NON RECEIPT OF LETTER OF OFFER)**

- All Public Shareholders (except the Acquirer, PACs, Promoter, Promoter Group and the Sellers), holding Equity Shares whether in dematerialized form or physical form, registered or unregistered, are eligible to participate in this Offer at any time during the tendering period of this offer. The process for tendering the equity shares by the Public Shareholders will be elaborated in the Letter of Offer.
- A Letter of Offer specifying the detailed terms and conditions of this Offer along with the Form of Acceptance-cum-Acknowledgement ("Form of Acceptance") will be mailed/dispached to all the Public Shareholders whose names appear in the register of members of the Target Company at the close of business hours on the Identified Date, i.e. Friday, December 04, 2020.
- Persons who have acquired Equity Shares but whose names do not appear in the register of members of the Target Company on the Identified Date, or unregistered owners or those who have acquired Equity Shares after the Identified Date, or those who have not received the Letter of Offer, may also participate in this Offer by submitting an application on the plain paper giving details regarding their shareholding and confirming the consent to participate in this Offer as per the terms and conditions of this Offer as set out in this DPS and to be set out in the Letter of Offer. In the alternate, such eligible shareholders may apply in the form of Acceptance-cum-Acknowledgement in relation to the Offer that would be annexed to the Letter of Offer, which may also be obtained from the SEBI website ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)) or from the website of MAS Services Limited ("Registrar to the Offer") at [www.masserv.com](http://www.masserv.com). The application along with all the other relevant documents required to be submitted shall be sent only to the Registrar to the Offer at the address mentioned below, so as to reach the Registrar to the Offer during business hours on or before the date of closing of the tendering period.
- The Offer will be implemented by the Acquirer and the PACs through Stock Exchange Mechanism made available by BSE in the form of separate window (Acquisition Window) as provided under the SEBI (SAST) Regulations and SEBI circular CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated April 13, 2015 issued by SEBI as amended by SEBI circular CFD/DCR/CIR/P/2016/131 dated December 9, 2016 and BSE notices no. 20170202-34 dated February 02, 2017 and notice no. 20170210-16 and 20170210-23 dated February 10, 2017. A separate window would be provided by the Stock Exchange for this purpose.
- BSE shall be the Designated Stock Exchange for the purpose of tendering Equity Shares in the Offer.
- The Acquirer and the PACs have appointed Keynote Capitals Limited ("Buying Broker") as its broker for the Offer through whom the purchases and settlement of Offer shall be made during the tendering period. The contact details of the Buying Broker are as mentioned below:

## KEYNOTE

Keynote Capitals Limited  
Address: The Ruby, 9th Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028.  
Contact Person: Mr. Alpesh Mehta; Email: alpesh@keynoteindia.net; Tel.: +91-22-6826 6000

- All Public Shareholders who desire to tender their Equity Shares under the Offer would have to approach their respective stock brokers ("Selling Broker"), during the normal trading hours of the secondary market during tendering period. The selling brokers can enter orders for demat shares as well as physical shares.
- The Selling Broker would be required to place an order/bid on behalf of the Public Shareholders who wish to tender their Equity Shares in the Open Offer using the acquisition window of the BSE. Before placing the bid, the concerned Public Shareholder/Selling Broker would be required to transfer the tendered Equity Shares to the special account of Clearing Corporation of India Limited ("Clearing Corporation"), by using the settlement number and the procedure prescribed by the Clearing Corporation.
- The cumulative quantity tendered shall be displayed on the exchange website throughout the trading session at specific intervals by the stock exchange during tendering period.
- All Public Shareholders holding Equity shares in physical form:**
  - shall submit - Form of Acceptance duly signed (by all Public Shareholders in case Equity Shares are in joint names in the same order in which they hold the Equity Shares), Original share certificates, Valid shares transfer form(s) (Form SH-4), Self-attested copy of the Public Shareholder's PAN card and any other relevant documents to the Seller Broker, who shall in turn after placing the bid, forward the above mentioned documents along with the transaction registration slip generated by the Seller Broker to the Registrar to the Offer for their verification.
  - should note that physical Equity Shares will not be accepted unless the complete set of documents are submitted. Acceptance of the physical Equity Shares shall be subject to verification as per the SAST Regulations and any further directions issued in this regard. Registrar to the Offer will verify such orders based on the documents submitted on a daily basis and till such time the BSE shall display such orders as "unconfirmed physical bids". Once Registrar to the Offer confirms the orders, it will be treated as "Confirmed Bids".
- The detailed procedure for tendering the shares in the Offer will be available in the Letter of Offer, which shall be available on SEBI's website at ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in))




### जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएस:एल२९१०एमएच९९५पीएलसी२२८८६  
१६-ए, अंधेरी इन्डस्ट्रियल इस्टेट, विंग देवाई रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८.  
दूर. क्र.: (०२२) ६७७४३५५५, फॅक्स: (०२२) २७७४८८१४, वेबसाईट: [www.jkumar.com](http://www.jkumar.com)

**सूचना**

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व महामाहीकरिता अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्ष विचारार घेणे व नोंद पत्रावर घेणे याकरिता मंडळावर, १० नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर माहिती कंपनीच्या [www.jkumar.com](http://www.jkumar.com) वेबसाईटवर आणि बीएसईच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या [www.nseindia.com](http://www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता सही / - पुर्णिमा खुर्ी  
डिजाइन: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०




### सिटाडेल रियल्टी अँड डेव्हलपर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: मॅरेथॉन फ्लोरिडस, मफतलाल मिल्स कंपाउंड, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००५३. दूर. क्र.:०२२-६५५८८४८४, फॅक्स:०२२-६५५८८४९०  
सीआयएस:एल२९१०एमएच९९६पीएलसी०११७६४  
ई-मेल:[cityadel@marethonrealty.in](mailto:cityadel@marethonrealty.in), वेबसाईट:[www.cityadelrealty.in](http://www.cityadelrealty.in)

**सूचना**

सैबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही महामाहीकरिता कंपनीचे अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्ष आणि अन्य इतर बाबी विचारार घेणे याकरिता गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सैबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम, २०१५ आणि आतील व्यक्तीद्वारे नियमन, पर्यवेक्षण व अहवाल व्यापारस कंपनीद्वारे स्विकृत संचालन संकेतकांनुसार कंपनीचे समागतातील व्यवहारासंदर्भात व्यापार खिडकी कंपनीचे सर्व परसिद्ध (विहित) कर्माचाकारिता आणि कंपनीचे संलग्न व्यक्तीकरिता गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२० ते शनिवार, ७ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद ठेवण्यात येईल. सदर सूचनेत समाविष्ट माहिती कंपनीच्या [www.cityadelrealty.in](http://www.cityadelrealty.in) वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या, बीएसई लिमिटेडच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सिटाडेल रियल्टी अँड डेव्हलपर्स लिमिटेडकरिता सही / - अनुजा दुबे  
डिजाइन: मुंबई दिनांक: २९.१०.२०२० कंपनी सचिव व सक्षम अधिकारी



### Tips Industries Limited


Regd. Office: 601, 6<sup>th</sup> Floor, Durga Chambers, Linking Road, Khar (W), Mumbai 400 052.  
Tel No. 91-22-66431188, Email: response@tips.in  
Fax No.: 91-022- 66431189 Website: [www.tips.in](http://www.tips.in)  
CIN: L92120MH11996PLC093359

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company will be held on **Monday, November 9, 2020** to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended September 30, 2020.

A copy of this Notice is available on the website of the Company at [www.tips.in](http://www.tips.in), and also available on the website of BSE Ltd. at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. at [www.nseindia.com](http://www.nseindia.com)

For Tips Industries Limited  
Sd/-  
Bijal R. Patel  
Date : November 1, 2020  
Company Secretary



### KAMAL CLASSIC

Adding Value Since 1993

**एशियन स्टार कंपनी लिमिटेड**

नोंदणीकृत कार्यालय: १५४-सी, मिटल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.  
सीआयएस: एल३३९०एमएच९९५पीएलसी०८६०१७  
ई-मेल: [info@asianstargroup.com](mailto:info@asianstargroup.com) वेबसाईट: [www.asianstargroup.com](http://www.asianstargroup.com)  
दूर. क्र.: +९१-२२-६२४४४९१५, फॅक्स: +९१-२२-२२८४४२४७


**सूचना**

सैबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवार्षिकीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्ष विचारार घेणे व नोंद पत्रावर घेणे याकरिता सहकार मंडळाद्वारे वितरित अधिसूचनेनुसार दुक-श्राय रक्तपाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२० रोजी दु.२.३०ता. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचनेची प्रत कंपनीच्या [www.asianstargroup.com](http://www.asianstargroup.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

**मंडळाच्या आदेशान्वये**

एशियन स्टार कंपनी लिमिटेडकरिता सही / - सुजाता नादागौडा कंपनी सचिव

डिजाइन: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०



### किसान मोल्डिंगज लिमिटेड

CIN: L17120MH1989PLC054305

नोंदणीकृत कार्यालय: टेक्स सेंटर, के विंग, ३रा मजला, २६ए, चांदिवली रोड, एचडीएफसी बँकेजवळ, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००७२ ई-मेल: cs.kisan@kisangroup.com वेबसाईट: www.kisangroup.com, दूर.क्र.: ०२२-४२००९१००/९२००

**३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल**

(क्र. साखळत)

अ. क्र.	संश्लेषण	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३० जून, २०	३१ मार्च, २०	३० जून, २०	३१ मार्च, २०
		अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत	अलेखापरिष्कृत	लेखापरिष्कृत
१.	एकूण उत्पन्न	२८९४.०३	३३५५.८४	७६२९.७३	२५४६९.४२
२.	कर व अत्यादायक बाबपुन नफा/(तोटा)	(८८१.३३)	(२३८.९१)	(९७६.८६)	(५६६४.३२)
३.	करानंतर नफा/(तोटा)	(८५८.०६)	(२०२८.०२)	(५९२.०३)	(४०८०.७५)
४.	एकूण सर्व्हीस उत्पन्न/(तोटा)	(९९५.९६)	(२०१२.५६)	(६००.७०)	(४९७८.४३)
५.	भरणा केलेले सामान्य भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/-)	३३८६.३५	३३८६.३५	३३८६.३५	३३८६.३५
६.	पुनर्मुल्यांकित राखीव वाळू राखीव (मागील वर्षाचा ताळेबंद पत्राकडून)	-	-	-	-
७.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.) (तिमाहीकरिता यापिकीकृत नाही)	(२.५३)	(५.९९)	(९.७५)	(१२.४३)

टिप : १. वरील वित्तीय अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विचार करण्यात आले आणि ३१ ऑक्टोबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.  
२. सैबी (लिस्टिंग ऑफिशियल अॅण्ड डिस्क्लोजर रिग्युलमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरात आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि कंपनीच्या [www.kisangroup.com](http://www.kisangroup.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

किसान मोल्डिंगज लिमिटेडकरिता सही / - संजीव अग्रवाल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएस:००६४०६)

डिजाइन: मुंबई दिनांक: ३१.१०.२०२०

C O N C E P T